



FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. District (जिल्हा): धुळे

P.S.(ठाणे): साक्री

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0210

Year (वर्ष): 2025

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 01/09/2025 22:23

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८	7

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): सोमवार

Date From (दिनांक पासून): 01/09/2025

Time Period पहर 5

Date To (दिनांक पर्यंत): 01/09/2025

(कालावधी):

Time From (वेळेपासून): 14:33 बजे

Time To (वेळेपर्यंत): 14:33 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 01/09/2025

Time (वेळ): 22:09 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):

Entry No. (नोंद क्र.): 027

Date & Time (दिनांक आणि वेळ): 01/09/2025 22:09 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):

पूर्व, 01 किमी

Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): साक्री तालुका कषी कार्यालया ब, साक्री

(c) In case, outside the limit of this Police Station, then

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) Name (नाव): दादाजी नागु ठाकरे

(b) Father's Name (वडील चे नाव) :

नागु ठाकरे

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1967

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No.(पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	पन्हाळीपाडा, ,पो छडवेल, ,साक्री ,साक्री ,धुळे,महाराष्ट्र,भारत
2	स्थायी पत्ता	पन्हाळीपाडा, ,पो छडवेल, ,साक्री ,साक्री ,धुळे,महाराष्ट्र,भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.): 91-8767836202

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	मनसीराम कोळशीराम चौरे		वडील का नाम : कोळशीराम चौरे	1. जेबापुर रोड,जय मल्हार पापड उद्योग जवळ,कन्सरा कलनी, पिंपळनेर, तासाक्री, जि धुळे, साक्री ,धुळे,महाराष्ट्र,भारत
2	रिजवान रफिक शेख		वडील का नाम : रफिक शेख	1. पोळा चौक, साक्री, जि धुळे , साक्री ,धुळे,महाराष्ट्र,भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):



S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
1	नाणे आणि चलन	भारतीय- रुपया	7,000/रु. लाच स्विकारली व हस्तगत केलेली रक्कम	7,000.00

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

7,000.00

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकरमात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास)):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

साक्री पोलीस स्टेशन, गु.र.नं. 210/2025 भ्र.प्र.का. सन 1988 चे कलम 7 प्रमाणे मी दादाजी नागु ठाकरे, वय 58 वर्ष, व्यवसाय शेती, रा. मु. पन्हाळीपाडा, पो. छडवेल, ता. साक्री, जि. धुळे मो. नं. 8767836202

समक्ष पोलीस स्टेशनला हजर राहुन फिर्याद देतो की, माझ्या नांवे मौजे पन्हाळीपाडा, ता. साक्री, जि. धुळे येथे गट नं. 157 क्षेत्र 41 आर व गट नं. 19/1/अ क्षेत्र 62 आर अशी शेतजमीन असुन सदर शेतजमिनीवर प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजने अंतर्गत मला अनुदान मिळणेकरीता मी दि.26.07.2019 रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. परंतु मला सदर योजने अंतर्गत मिळणारे अनुदान माझ्या पोस्ट खात्यात जमा होत नसल्याने मी जानेवारी 2025 मध्ये तालुका कृषी कार्यालय, साक्री येथे जावुन सहायक कृषी अधिकारी मनसीराम चौरे यांची भेट घेतली असता ते मला डाटा ऑपरेटर रिजवान शेख यांचेकडे घेवुन गेले. तेव्हा मनसीराम चौरे व रिजवान शेख यांनी माझेकडुन कागदपत्रांची पूर्तता करुन घेवुन मला प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना व महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत मिळणाऱ्या दोन्ही अनुदानांची रक्कम माझ्या पोस्ट खात्यात जमा करण्यासाठी माझ्याकडे 10,000/- रुपये लाचेची मागणी केली होती. तेव्हा मी त्यांना माझ्या खात्यात पैसे जमा झाल्यावर पैसे देईल असे सांगितले होते.

त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये माझ्या बँक खात्यात सदरचे अनुदान जमा झाले. परंतु मी सहायक कृषी अधिकारी मनसीराम चौरे व डाटा ऑपरेटर रिजवान शेख यांना भेटण्यास गेलो नाही. त्यानंतर पुन्हा दि.02.08.2025 रोजी सदर अनुदानाचा एक हप्ता जमा झाला. त्यानंतर सुमारे 4/5 दिवसापुर्वी सहायक कृषी अधिकारी मनसीराम चौरे हे गावात येवुन मला भेटले. तेव्हा त्यांनी मला, "तुमच्या अनुदानाची रक्कम जमा करुन देखील तुम्ही ठरल्या प्रमाणे पैसे देण्यास आले नाही. तुम्हाला ठरल्याप्रमाणे 10,000/- रुपये द्यावे लागतील, नाही तर मी तुमचे सदर अनुदानाचे पुढील हप्ते जमा होवु देणार नाही." असे सांगुन लाचेची मागणी केल्याने मी श्रीमती पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धुळे यांच्याकडे दि.01.09.2025 रोजी तक्रार दिली होती.

मी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करणेकामी दि.01.09.2025 रोजी माझेकडेस व्हाईस रेकॉर्डर चालु करुन देवुन साक्री येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सहायक कृषी अधिकारी मनसीराम चौरे व डाटा ऑपरेटर रिजवान शेख यांची भेट घेण्यासाठी पंच नं. 01 मुकेश पाटील यांचेसह माझ्या दुचाकीने रवाना केले. त्याप्रमाणे मी व पंच पाटील अशांनी तेथे जावुन मनसीराम चौरे व रिजवान शेख यांची भेट घेतली असता त्यांनी मला कार्यालयाचे बाहेर नेवुन माझ्याकडे माझ्या खात्यात जमा केलेल्या अनुदानाच्या मोबदल्यात 7,000/- रुपये लागलीच व अनुदानाचे पुढील हप्ते खात्यात जमा झाल्यावर 3,000/- रुपये अशी एकुण 10,000/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले होते.

त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल यांनी सापळा आयोजित करुन माझ्याकडुन 500/- रुपये दराच्या 14 नोटा असे एकुण 7,000/- रुपये सापळ्याकामी घेवुन सदर नोटांना पावडर लावुन सदरची रक्कम माझ्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवली. त्यानंतर माझ्याकडे व्हाईस रेकॉर्डर सुरु करुन देवुन मला व पंच मुकेश पाटील यांचेसह साक्री - धुळे रस्त्यावरील हॉटेल उदय जवळुन सहायक कृषी अधिकारी मनसीराम चौरे व डाटा ऑपरेटर रिजवान शेख यांना लाचेची रक्कम देण्यासाठी माझ्या दुचाकीने साक्री तालुका कृषी कार्यालयात रवाना



केले. तेव्हा मी पंच नं. 01 पाटील यांचेसह दोघांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी आम्हाला कार्यालयाचे बाहेर नेवुन माझेशी अनुदानाच्या जमा झालेल्या रकमेबाबत व पुढील अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्याचे काम करुन देणेबाबत चर्चा केली. तेव्हा डाटा ऑपरेटर रिजवान शेख यांनी माझ्याकडे लाचेच्या रकमेची मागणी केली असता मी माझ्या पॅन्टच्या उजव्या खिशातुन लाचेची रक्कम काढुन त्यांच्या समोर धरली असता त्यांनी सदर लाचेची रक्कम स्विकारुन दोन्ही हातांनी मोजुन त्यांच्या पॅन्टच्या डाव्या खिशात ठेवुन घेतली. तेव्हा पोलीस निरीक्षक श्रीमती कलाल व सापळा पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

तरी सहायक कृषी अधिकारी मनसीराम कोळशीराम चौरे व डाटा इन्ट्री ऑपरेटर रिजवान रफिक शेख, तालुका कृषी कार्यालय, साक्री यांनी माझे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे अनुदान जमा केल्याच्या मोबदल्यात माझेकडे दि.01.09.2025 रोजी 10,000/- रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी 7,000/- रुपये लाचेची रक्कम डाटा इन्ट्री ऑपरेटर रिजवान रफिक शेख यांनी साक्री तालुका कृषी कार्यालया बाहेर पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे. म्हणुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई होणेसाठी माझी फियाद आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरुन अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:
(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

dipak ramesh valavi(I (Inspector)) / pi

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.) २५/५/२०२५

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

५१३/५१११२७ ठाणे

15. Date and time of dispatch to the court

(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge,
Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): dipak ramesh valavi

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): pi



पोलीस ठाणे अमलदार
साक्री पोलीस ठाणे, जि. धुळे